# रोज वाचा दे.'मुंबई लक्षदीप'


#### जाहीर नोटीस

मी. अर्जदार श्रीमती शालन रमेश जाधव. राहणार : रुम क्र. २ तळ मजला, चाळ क्र. १९, कामगार नगर क्र. १, नव प्रभादेवी रोड, कामगार नगर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५, या जाहीर नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविते की माझे पती **कै. रमेश महादेव** जाधव यांचा मृत्यू दिनांक २३/०९/२०२२ रोजी झाला आहे. मी वारस प्रमाणपंजासाठी अर्ज केला असुन त्यांच्या पश्चात खालीलग्रमाणे वारस आहेत.

	नाव	वय	नाते
9	श्रीमती शालन रमेश जाधव	६०	पत्नी
ર	सौ. रुपाली संतोष पिसाळ	35	मुलगी
	(लग्नानंतरचे नाव)		
a,	सौ. दिपाली संजय जगदाळे	35	मुलगी
	(लग्नानंतरचे नाव)		
8	श्री. गणेश रमेश जाधव	રૂ બ્	मुलगा

या व्यतिरिक्त कोणीही वारस नाही. कै. रमेश महादेव जाधव (मयत) यांच्या पश्चात कायदेशीर वारस मी, श्रीमती शालन रमेश जाधव (पत्नी) असून अर्जदार वारस प्रमाणपत्रासाठी जाहीर नोटीस देत आहे. कोणासही काहीही हस्कत / आक्षेप असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत आपला दावा नमद करावा. अन्यथा कोणासही काहीही हरकत / आक्षेप नाही, असे गृहीत धरण्यात येईल. वरील माहीती खरी असुन मी सदविचाराने देत आहेत. सही/-


ठिकाणः मुंबई दिनांक: ०२/११/२०२३



येईल.

(अर्जदार)

मिरा - भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्र. ४ स्व. विलासराव देशमुख भवन जांगीड एन्क्लेव्ह, लक्ष्मी पार्क, कनाकिया रोड, मिरारोड (पूर्व), ता. जि. ठाणे - ४०१ १०५ जा. क्र./मनपा/प्र.क्र.०४/जांगीड एन्क्लेव्ह ९९०/२३-२ दिनांक : ३१/१०/२०२३ नहाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ प्रकरण क्र. ८ मधील कलम १(२) नुसार <u>नोटिस</u> सर्व संबंधितास कळविण्यात येते की मिरा भाईंदर हापालिका हद्वितील प्रभाग समिती क्र. ०४ च्या कार्यक्षेत्रातील कनाकिया विभाग / वॉर्ड F/05 येथील नालमत्ता क्र. FO50043305043 ही मालमत्ता महापालिका दप्तरी **श्री मानसकमार मलिक** यांचे नावावर आहे श्री मानसकुमार मलिक यांचे निधन झाल्यामुळे सदर ालमत्ता श्रीमती ॲनेट मलिक यांनी वारस नात्या महापालिकेकडे अर्ज सादर करुन मालमत्ता त्यांचे नावे करणेबाबत मागणी केली आहे. तरी सदर मालमत्त्रेबाबत कोणतीही हरकत अगर तकार असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापसून १४ दिवसाचे आत खालील सही तरणार यांचे कार्यालयात लेखी आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावी तथापी मुदतीनंतर आलेल्या तकारीचा / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची संबंधीतानी नोंद घ्यावी. कळावे



स्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरर्च गेटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांच्या आत लेर्ख कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे काय नय १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, पहिल माळा, नालासोपारा प · , ता · वसई, जि · पालघर येथे <u>यादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत</u> नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्वि वाद वोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी 🕡 दिनांकः 0३/११/२०२३ पेन वकील ॲन्ड सन्सकरित अँड∙ वेन्सन विल्यम पेन् जाहीर सूचना र्ग्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माई शील श्रीमती मीना इंदरलाल सोनी या फ्लॅट ऊ.१०४ ला मजला. सी-विंग, इमारत क्र.१, सेक्टर ८, पारसना ला मजला, सा–ापंग, इमाल क्र. १, संकट ८, पारसमा गरी, उमरोब्टी, तालुका पालघर, जि. पालघर–४०१४०' 1 जागेच्या मालक आहेत/होत्या आणि त्यांनी पिरामर कॅपिटल ॲण्ड होसिंग फायनान्स लि.. विरार पश्चिम शाख याकडून कर्ज खारो क्र.१११००००५०६६ अंतर्गत गृहक साठी सदर फ्लॅट तारण ठेवले होते. त्यांचे पती श्री देवरलाल सोनी, छोगलाल सोनी यांचा मुलगा यांचे मुंब देवरलाल सोनी, छोगलाल सोनी यांचा मुलगा यांचे मुंब येथे दिनांक ०१.०५.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्य ग्रचात माझे अशील, त्यांची पत्नी आणि मुली कायदेशी गझ्या अशिलांनी सदर गृहकर्ज परतफेड केले आहे आणि केकडे पीसी एच एफ एल कडील सदर फ्लॅटचे अन्य कागदप आणि विक्री करारनामाची मुळ प्रत घेण्यासाठी संपर्क केला. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटवावत पीसीएचएफएलद्वारे माङ्या अशिलास मुळ कागदपत्रे सुपुर्दू ण्याबाबत काही आक्षेप किंवा दावा असल्यास त्यां एफएल/माझ्याकडे सदर सूचन ाकाशन तारखेपासून ०७ दिवसात कळवावेत. अन्यथा अरं रमजले जाईल की, माझे अशिलांव्यतिरिक्त अन्य कोणासह एचएफएलकडून मुळ कागदपत्रे स्विकारण्याचे अधिका शाह<sup>®</sup> या ऐवजी पारसमल जेठमल जैन असे शासकीय विनांक: ०३. ११. २०२३ आर.के. सिंग, वकी ानदी राजपत्र अधिसुचना क्र.एम-२३१९७५०६ दकान क.बी/५, इमारत क.ए/१४ दिनांक २६ ऑक्टोबर, २०२३ नुसार नमुद करण्या रश्मी स्टार सिटी, नायगाव (पुर्व वसई, पालघर-४०१२०४ आरबीएल बॅक लिमिटेड सावरकर फ्लायओव्हर, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२

## शुद्धिपत्रक

कर्जदार मे. अम्बे क्लिअरिंग एजेन्सी यांचे ई-लिलाब विक्री सूचना (सरफायसी कायदा, २००२ अन्वये) बाबत दिनांक २७.१०.२०२३ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशित जाहिराती संदर्भात कृपया तळमजला क्षेत्रफळ हे १९१.६२ चौ.मी. या ऐवजी १९१.६२ चौ.फु. असे वाचावे आणि बेसमेंट क्षेत्रफळ हे १५७.५० चौ.मी. या ऐवजी **१५७.५० चौ.फु.** असे वाँचावे. अन्य इतर मजकुर अपरिवर्तीत आहे. सही /- प्राधिकत अधिकारी

परिशिष्ट १६ (उप-विधी क्र.३५ अन्वये) मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना जाहीर सूचना श्री. मधुसुदन थिमप्पा शेट्टी हे वुडलॅण्ड हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,

पत्ता: संघर्ष नगर, चादिवली फार्म रोड, मुंबई–४०००७२ या सोसायटीच आहेत अ नारद को ऑप. केडिट सोसायटी लि. (रजि.नं. बीओएम/आरएसआर/८२५/- १९७७) मख्य कार्यालय गोगरी निवास तळ मजला रूम न , डॉ. आंबेडकर रोड, दादर (पूर्व),मुंबई ४०००१४ ० विषेश सर्वसाधारण सभा नोटीस स.न.वि.वि. आपल्या सोसायटीची ५०वी विषेश सर्व साधार सभा शुक्रवार दि. १७.११.२०२३ रोजी सायंकार्ळ ४.०० वा. सोसायटीचे अध्यक्ष श्री. सरेश भगवान

खंदारे यांचे अध्यक्षतेखाली संत रोहिँदास समाज मंदीर, त्रिवेणी) हॉटेलच्या पाठीमागे, ठक्कर बाप्प कॉलनी, चेंबूर, मुंबई ४०००७१. खालील कामकाजाचा विचार विनिमय करण्याकरिता भायोजित केली आहे. तरी सर्व सभासदांची वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती आहे. • सभेपुढील कामकाज

मागील सर्वसाधारण सभेच्या वृतांत वाचून कायम करणे. पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देणे. . मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणा-या विषयांचा विचार करणे

#### श्री. फिरोज प्यारअली मर्चन्ट सचिव

आपला विश्वास

• विशेष सूचना सभासदांना सूचना अगर ठराव सभेपुढे णावयाचे असल्यास अगर सभेत सोसायटीच्य कामकाजासंबंधी पश्च विचारावयाचे असल्यास त्यांनी सभेच्या तारखेच्या अगोदर संस्थेच्य कार्यालयात सुचक अनुमोदकांच्या सह्यासह लेखी कळवावे. सोंसायटीकडे आलेल्या लेखी सूचन ठराव आणि प्रश्नांचाच विचार केला जाईल. २. गणसंख्येच्या अभावी सभा तहकुब झाल्यास तीच सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेतली जाईल व त्या सभेस गणपुर्तीचे कोरमचे बंधन राहणार नाही आणि सभेत विषय पत्रिकेवरीत

सही /-

कामकाज पार पाडण्यात येईल. कृपया सभेत येताना अहवालाची प्रत आणावी

सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.२, तळमजला asrec अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), (India) Limited मुंबई-४०००९३. ताबा सूचना

## (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी करारनामा दिनांक २५ मार्च, २०२१ नुसार भारत को-ऑपरेटिव्ह बॅंक (मुंबई) लिमिटेड यांच क्षमतेत कार्यरत अझरेक (ड्रंडिया) लिमिटेड यांनी मुळ सावको भारत करारनामाधारक म्हणून त्यांच्या को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेड यांच्याकडील प्रतिभूत ऋण प्राप्त केले आहेत. भारत को ऑपरेटिव्ह बॅंक (मुंबई) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट ल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांन वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार कर्जदार/संयक्त कर्जदार/तारणकर्ता यांना सदर सचना प्राप तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १७.०८.२०२० रोजी पुढील व्याज, खर्च, अधिभार इत्यार जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/संयुक्त कर्जदार/तारणकर्ता आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/संयुक्त कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, अंझरेक (इंडिया) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सद कायद्याच्या कलम १३(४) सहबाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक ताबा १ नोव्हेंबर, २०२३ रोजी खाल नमुद तारखेला घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमन्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमन्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **अंझरेक (इंडिया**) लिमिटेड यांच्याकडे देय रक्षम अधिक त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात् येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भा

काय	कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.		
	स्थावर मालमत्तेचे वर्णन		
अ. क्र.	कर्जदार	सूचना रक्कम (रु.)	तारण मालमत्ता
Q**	मे. रोवर्था एडीवल ऑईल होलसेल डिलर्स भागीदार व संयुक्त/सह-कर्जवार: श्री गरी वर्था क्रास्टो, जुमारी आल्थेआ क्रास्टो. (शी. रॉक्ट जॉन क्रास्टो यांचे कावदेशीर बस्तदाः) श्री. सुरंता चुवाप्या चौटा हमीवार: श्री. ॲन्झोझ जॉन क्रास्टो संयुक्त कर्षवार: श्रीमती उपा सुरेश चौटा	मागणी सूचना दिनांक १७.०८.२०२० रोजी देव स्क्रम रु.१,६४,८४,२३४/– तसेच १३.९०% प्रतिवर्ध दराने व्याज + २% प्रतिवर्ध दराने दंडात्मक व्याज	प्लॉट फ्र. १०३, क्षेत्रकट ६३५ चौ.कु. कार्येट क्षेत्र, १ला मजला, रामाधन को-जॉपरेटिफ होसिंग सोसाइटें लिमिटेड, जमीन सल्डेंफ्र. १३२, हिस्त फ्र. ५. सीटीस फ्र. ६८६, गाव एकस, गाणुका चोरिवली, कांद्रपाडा रोड, गणपत पाटील नगर, दरिसर, (पश्लिम), मुंबई, युंबई-४००७५८ (मालक स्वर्गी क्षी. रॉबर्ट क्रास्टो) आणि चतुसिमा युर्वे: ररता, पश्चिम: जोआना पार्व को होसोलि: ; उत्तर: वाल्मिकी
∩~	मे. रोवर्थ्य एडीवल ऑईल होलसेल डिलर्स भागोवार व संवुक्त/सह-कर्जवार: श्रीमारी वर्था ज्ञास्टो, श्री. रॉक्टर क्रास्टो, प्रुमारी आल्थेआ क्रास्टो. (श्री. रॉक्ट जॉन क्रास्टो वांचे कावदेशीर बस्सदार) श्री. सुरेग पुवाप्या चीटा हमीवार: श्री. अंग्ग्रोड जॉन क्रास्टो संयुक्त कर्षव्रवा: श्रीमारी उपा सुरेश चीटा	मागणी सूचना दितांक १७.०८.२०२२,२३,१९२/ राक्रम रु.९५.२३,१९२/ तसेच १३.९०% प्रतिवर्ष दराने व्याज + २% प्रतिवर्ष दराने दंडात्मक व्याज	फोहोसोलि.; दक्षिण: रस्ता.
(एन. मंजुनाथ विनांक: ०१.११.२०२३ मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिका			./सही/- (एन. मंजुनाथ) व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

## जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की , मे. एन.आर. कॉर्पोरेशन, भारतीय भागीदारी कायदा, १९३२ च्या तरतुदीं नुसा भागीदारी संस्था, तिचे नोंदणीकृत कार्यालय ३०१, कुमुदिनी इमारत, ३रा मजला, प्लॉट क्र. ३५, सन्यास आश्रम समोर, ७वारोड, राजावाडी, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०००७७ आणि पॅन क्र.एएसीएफएन८९४३एम त्यांचे भागीदार श्री. कांतीलाल एन. पटेल (मालक) द्वारे पूर्ण मालक आहेत आणि ते जप्त केलेले आणि 1ाब्यात घेतलेले आहेत आणि खाली नमूद केलेल्या मालमत्तेचे योग्य आणि पुरेसे हक्कदार आहेत. एक करार झाला आहे ज्याद्वारे मालकाने आमचे अशिल (१) श्री. किशोर रणछोड पटेल आणि (२) श्री. सुरेश णछोड पटेल यांना विक्री, हस्तांतधण, नियुक्ती, पोहोचवणे आणि आश्वासन देणे मान्य केले आहे आणि आमच्या अशिलाने मालकाकडून, खाली नमूद केलेली मालमत्ता खरेदी आणि संपादन करण्यास सहमती दिली आहे

गए. आमच्या अशिलांना खालील गोष्टी प्रदान केल्या आहेत आणि त्यावर अवलंबून आहे-(१) दि.२७ जानेवारी २००५ चा कन्व्हेयन्स डीड, आणि कुर्ला मुंबई उपनगर जिल्हा (वांद्रे) येथे हमी उप-निबंधक यांच्याकडे नोंदणी क्र.बीडीआर-३- ००६५५-२००५ दि.२८.०१.२००५. (२) ताराबेन सूर्यकांत गांगर आणि मालक यांच्यात दि.२२ ऑगस्ट २०२१ रोजी भाडेकरार अधिकार समर्पण करार झाला आणि सदर करार रू.५००/- भारतीर गैर-न्यायिक स्टॅम्प पेपर वर नोटरी अधिकारी डी. जी. भोईर. जिल्हा मंबई यांच्याकडे रजि. क्र. ८३२९ दिनांक २४ ऑगस्ट २०२३.

होणतीही व्यक्ती/संस्था ज्यामध्ये कोणत्याही बँका, वित्तीय संस्था इत्यादींचा समावेश आहे, ज्याचा कोण हिस्सा, दावा, हक, शौर्षक, लाभ, व्याज, आक्षेप आणि/किंवा अधोरेखित मालमत्तेच्या किंवा तिच्या भागाच्या संदर्भात मागणी आहे, कोणत्याही प्रकारे वारसा, विक्री, गहाण, शुल्क, कर्ज, असाइनमेंट, सुलभता, विनिमय, धारणाधिकार, परवाना, शिर्षक, करारची ठेव, तारण, भेट, व्यवसाय, ताबा, विक्रीचा करा विभाजन, भाडेकरार, पोटभाडेकरू, द्या, सोडा आणि परवाना , लीज, सब-लीज, कोणत्याही टस्ट अंतर्गत शीर्षक किंवा फायदेशीर स्वारस्याचे हस्तांतरण, देखभाल, मृत्यूपत्र, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्था/सेटलमेंट करार/करार, भागीदारी, खटला, डिक्री, न्यायालयीन आदेश, कोणत्याही न्यायालयाचा पुरस्कार यायाधिकरण, प्राधिकरण आणि/किंवा इतर कोणताही मंच, संपादन किंवा भार कसाही असो किंवा कोणत्याही करार/लेखनाद्वारे इतर अधिकार, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आणि ईमेल-आयडीवर खाली स्वाक्षरी hलेल्यांना कागदोपत्री पुराव्यासह ते लिखित स्वरूपात कळवणे आवश्यक आहे, ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ) (सात) दिवसांच्या आत. असे न केल्यास. अशा व्यक्ती/संस्थेचा कोणताही हिस्सी. हक्क. शीर्षक. लाभ किंवा सोंडले गेले आहे असे मानले जाते आणि आमच्या अशिलांद्वारे खाली नमूद केलेल्या मालमत्तेची खरेदी आणि संपादन, त्याचा संदर्भ न घेता पूर्ण केले जाईूलू.

## वर संदर्भित अनुसूची

प्लॅंट क.बी-१, तळमजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ५६६.७५ चोंरस फूट (कारपेट), चेतन इमारत म्हणून ज्ञात इमारतीमधील चेतन इमारत क.बी (पूर्वीची इमारत क्र. २, ए-विंग, फ्लॅंट क्र. १) राजावाडी, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०००७७ येथे स्थित, नोंदणी जिल्हा व् उपजिल्हा मुंबई बेआरेंग सब्हें क्र. ७८, हिस्सा क्र.३, प्लॉट क्र.१ सीटीएस क्र.४६२५ ते ४६४६ गाव घाटकोपर किरोळ, तालुका कुर्ला. आज दिनांकित ३ नोव्हेंबर २०२३ रोजी सही/

## गौरव पटेल (बी.कॉम एल.एल.बी.).

द्वाराःए-१२ जंजिरा हाऊस राजावाडी रोड, घाटकोपर (पू), मुंबई -७७ संपर्क: ८३५६००६२८९ / ईमेल: gp0024017@gmail.com

#### जाहिर सुचना

ग जाहीर नोटीसीद्वारे तमाम लोकांस कळविण्या येते की गांव मौजे चकाला पारसीताडी अंधेरी पर्व मुंबई येथील सिटी सर्व्हें नं. 539/सी-1 मधिल ईमारत वीर हनुमान एस. आर. ए. को. ऑप. हौ. सो. ली., सदनिका नं. 001, तळ मजला, बिर्ल्डींग न. 01, क्षेत्र 225 चौ. फुट कार्पेट, ताबा लेटर दि. 07/11/2006 असी सदनिका श्री तुकाराम बलवंत पाटील यांची मालकी व कब्जेवहिवाटीची आहे व श्री तुकाराम बलवंत पाटील मयत दि. 20.09.1999 आणि म्हणुन अर्थांगी **श्रीमती रमाबाई तुकाराम पाटील** मयत दि. 30.10.2014 दोघांच्या मयत झाल्या नत यांची एकमेव वारस म्हणून मुलगी **सौ. सवित** तकाराम पाटील. तरी सदर मिळकतीवर कोणांच . |हाण, दान, वारसा, साठेकरार व अन्य कोणत्याह प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्याची लेखी व पोग्य कागदपत्रासहित सदर नोटिस प्रसिद्ध झाले गसून 14 दिवसात आमचे खालील ऑफिस नं. 230 दु सरें। मजला, रिलायबल प्रेस्टिज**-1** को. ऑप. हौ. सो , चंदन नाका जवळ, आचोले रोड, नालासोपा

#### पूर्व, ता. वसई, जि. पालघर. च्या पत्यावर संपर्क साधावा अन्यथा असा कोणाचा हक्क नाही व असल्यास सोडून दिला आहे, असे समजुन सदर विक्री व्यवहार पुर्ण करण्यात येईल, हयाची नोंद यावी

सही/-श्री. सुमित डी. सिंह

## दिनांक: ०३/११/२०२३) **(वकील उच्च न्यायालय)**

## जाहीर सुचना जिल्हा व तुकडी पालघर, पोट तुकडी व तालुका वसई, गाव मौजे मुळगाव येथील सिटी सर्व क्र : 3174 A व 3477 क्षेत्र 683.5

चौ. मी. हया मिळकती वरील लक्ष्मी धाम सहकारी गृह संस्था मर्यादीत नोंदणी क्र: TNA/USI/HSG/(TC) 11591/1999-2000 हया इमारतीतील सदनिका क्र. 3 204 क्षेत्र 395 चौ. कृ. बिल्ट अप ही सदनिका डॉ. किर्तीकुमार भालचंद्र जोशी व ज्योत्सा किर्तीकुमार जोशी हयांच्या मालकीचे आहे. डॉ. किर्तीकमार भालचंद्र जोशी है. दि. २१/०८/२०२१ रोजी निधन पावले. सदर सदनिका डॉ. किर्तीकुमार भालचंद्र जोशी हयांच्या वारसांच्या नावे हस्तांतर करावयाची आहे. सदर सदनिकेचे टायटल कायम करावयाचे आहे. सदर सदनिकेवर जर कोणत्याही इसमाचा संस्थेचा, संघटनेचा ई, कोणताही हक्क, अधिकार दान, दावा, बोजा, हरकत इतर असल्यास सदर नोटीस प्रकाशीत झाल्यापासून १४ दिवसात सदर इसम, संस्था, संघटना, व इतर यांनी संबधीत कागदपत्रांसोबत माझ्या खालील पत्यावर

#### वेथे सूचना देण्यात येत आहे की, लॅन फायना**न** प्रा.लि. यांच्या नावे असलेल्या भारतीय रिझर्व्ह बॅंब षांच्याद्वारे वितरीत नोंदणी प्रमाणपत्र क्र.बी–१३.०१५२) त्यांचे कार्यालय मरीन लाईन्स (वेस्टर्न लाईन मुंबई) येथून चुनाभट्टी (हार्बर लाईन मुंबई) येथे स्थलांतरीत तेवेळी दिनांक १७.०४.२०१२ रोजी हरवले आहे आणि त्यांनी तक्रार आयडी-५८५७१/२०२३ अंतर्गत दिनांक २३.०९.२०२३ रोजी ऑनलाईन तक्रार नोंव केली आहे. जर कोणास पाडल्यास कपया सदर जाहिरात

प्रकाशन तारखेपासून ७ दिवसात खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावे. लॅन फायनान्स प्रा.लि

बी-६०३, ६वा मजला, हर्षद कोहौसोलि, एवरार्ड नगरच्या मागे, सायन (पुर्व), चुनाभट्टी, मुंबई-४०००२२. मोबाईल: ९८२००३९१७५

#### जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्री. पियष विनोदचंद शेठ. श्री. प्रचेत प्रवीप शेठ हे कार्यालय क्र.१, तळमजला, कॉनेत प्रेमायसेस को-ऑप.सोसा.लि., पत्ताः प्लॉट क्र.७३ नागदेवी क्रॉस लेन, अब्दुल रहमान स्ट्रीट, मांडवी, मुंबई-४००००३, सी.एस. क्र.६२०, भुलेश्वर विभाग व्यावसायिक जागेचे विद्यमान मालक (पर्वीचे वहिवाटदार) आहेत.

पुर्वी श्री. पियुष व्ही. शेठ व श्री. प्रवीप व्ही. शे यांनी कार्यालय क्र.१ या व्यावसायिक जागेचे वहिवात अधिकार (आता मालकीत्वामध्ये रुपांतर) प्राप्त केल होते आणि तद्नंतर श्री. प्रवीप व्ही. शेठ यांचे दिनांब ३ जून, १९९८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची विधवा पत्नी श्रीमती रागिनीबेन प्रदीप शेट आणि मुलगा श्री. प्रचेत पी. शेठ हे हिंदु कायद्यानुसा कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

आता विद्यमान मालकांना अहमदाबाद मर्कण्टाईल को-ऑप. बँक लिमिटेडकडून कर्ज घेण्याची इच्छ आहे. जर पुर्वीचे खरेदीदार, त्यांचे कायदेशीर वारसदाग नातेवाईक व पारिवारीक सदस्य यांना काही दाव अमल्यास आणि/किंवा कोणा व्यक्तीस उपरोत्त करारनामा सापडल्यांस त्यांनी योग्य व लागू दस्तावेर्ज व्यांसह ७ दिवसात कळवावे.

-जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नमुद जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व हस्तांतरण. अदलाबदल. अधिभार. बोजा. करारनामा नक्षीस, बहिवाट, उपबहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा ताबा, परवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण कर्ज, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्म किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक, दावा, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्करपात सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत खालीत वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवा व्यवहार पुर्ण केला जाईल.

देनांकः ०३.११.२०२३ ठिकाणः मुंब सही / – एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस् (वकील उच्च न्यायालय ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुर्न पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

जाहीर सूचना

समान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आम ल अर्थात मे. सी. पारेख ॲण्ड कंपनी यांचे भागीद श्री. पियुष विनोवचंद्र शेठ, श्री. प्रचेत प्रवीप शेठ, श्रीमर्त ना नयुना वाप कर कर के साम का का स्वार्थन राज कर का स्वार्थन राज कर का वयना पियुष शेठ, श्रीमती रागिनी प्रदीप शेठ याचे मार्फत हे कार्यालय क्र.७, १ला मजला, पत्रालाल ग्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि., पत्ता: ६३/६९-नाग्देवी क्रॉस लेन, मुंबई-१००००३, सी.एस. क्र.६१८, मांडवी विभाग, जिल्हा मुंबई गहर येथील जागेचे विद्यमान मालक आहेत.

आमचे अशिलांनी सदर कार्यालय श्री. रमेश कुमार पी. शाह याच्याकडून दिनांक १९.०७.२०२२ रोजीचे नोंद विक्री क्यारनामानुसार खरेदी केले होते. दिनांक ३०.११.१९९२ रोजीचे हस्वांतर करास्तामा, दिनांक ०४.०१.१९९४ रोजीचा विक्री करारनामा आणि दिनांक २१.०३.१९९४ रोजीचा हृस्तांकूणाचे साधन जे श्री. स्पेश कुमार पी. शाह यांच्याद्वारे निष्पादित होते, त्यानुसार सदर कार्यालय श्री. धिरजलाल फुलचंद शाह यांच्यासह निश्चितीपक्षकार श्री. जितेंद्र धरजलाल शाह यांच्याकडून खरेदी केले होते आणि श्री धिरजलाल एफ. शाह व श्री. जितेंद्र डी. शाह, मे. शाह । विरक्षाल एक. शाह व आ. (जतद्र डा. शाह, म. शाह पटेल अर्थेण्ड अंजनीचे दिताल ७५.१०.१९७० रोजीच्या भागीवरी करालामानुसार भागीदार, बांती सद कार्यालय अविरत भागीदार अर्थात प्रविषाचंद्र फुल चंद्र शाह, अनंतराय फुलचंद्र शाह, विरोदकुसार प्रविषाचंद्र शाह, नरेश प्रविषाचंद्र शाह वाच्या भागीदारी संस्थेमधील विद्यां किन्ने ४६ ट. ६९ ४८ क्याज्या भागीदारी संस्थेमधील विद्यां दिनांक १६.०६.१९७६ झाल्यामुळे त्यांच्याकडून प्राप्त केग

. शाह पटेल ॲण्ड कंपनीचे अविरत भागीदारांनी श्री धिरजलाल एफ. शाह व श्री. जितेंद्र डी. शाह यांच्या नावे सदर कार्यालयाबाबत अद्यापी कोणताही नोंद मुक्तता क्रार्यनामा केलेला नक्हता. पुढे दिनांक ३०.११.१९९२ रोजीचे हस्तांतर करास्नामा, दिनोंक ०४.०१.१९९४ रोजीच विक्री करारनामा आणि दिनांक २१.०३.१९९४ रोजीच हस्तांतरणाचे साधन हे सुद्धा मुद्रांक शुल्क व नोंदर्ण कायद्यानुसार नोंद केलेले नव्हते. आता विद्यमान मालकांन अहमवाबाद मर्कण्टाईल को-ऑप. बँक लि. यांच्याकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे. जर पुर्वीचे खरेदीदार, त्यांचे कायदेशीर वारसंदार, नातेवाईक व पारिवारीक सदस्य यांन काही दावा असल्यास आणि /किंवा कोणा व्यक्तीस उपरोत्त गमा सापडल्यास त्यांनी योग्य व लागू दल्तावेर्ज ाञ्यांसह ७ दिवसात कळवावे.

कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नमुर जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व हस्तांतरण अटलाबटल अधिभार बोजा करारनाम बक्षीस, बहिबाट, उपबहिबाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ताबा, परवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण, कर्ज, न्यास म पेन्डन्म किंवा अन्द



#### सूचना

मदी/ प्रभाग अधिकारी (प्रभाग कार्यालय क्र.४) मिरा भाईंदर महानगरपालिका दिनांकः इ.१.१०.२०२३ नोटीस बजविणार : विजय पाटील

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to inform that MRS Vimala Ravindra Pratap Singh residing at THE VEENA NAGAR CO-OP HSG society Ltd, Flat no 301 A-4/NX, Near Govardhan Nagar Mulund (West), Mumbai 400080 her Society's Members Register No is 236, bearing Share Certificate No 1176 to 1180 (5 shares) of Rs 50 each.

The above mentioned share certificate has been misplaced. If any person finds than report it to society's Secretary in 14 days time of this notice printed in newspapers failing to which the Society will go ahead and issue duplicate share certificate for the same

Place: Mumbai Dated: 03-11-2023

Sd/ Secretary For The Veena Nagar Co-op HSG Society Ltd. (Bldg. No. A1 to A11 & A4 NX), Mulund (West),Mumbai - 400080

#### जाहिर सूचना

याद्रारे सर्व जनतेला सचना देण्यात येत आहे की दिवंगत श्री. तुलुन टेरेन्स पेन यांच्या पत्नी श्रीमती चुंगश्यू ॲनी चेन, ज्यांचे ८ जून २०२२ रोजी निधन झाले आणि त्या फ्लॅट क्रमांक २२०१. ए विंगच्य मालक होत्या. इम्पीरियल हाइटस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. गोरेगाव पश्चिम मुंबई 400 10४, आणि समभाग रु. 991 विक्रीपासन 1000 पर्यंत प्रत्येकी ५0 क्रमांकित, त्या फ्लॅटच्य विक्रीसाठी ती स्वर्गीय श्री तुलुन टेरेन्स चेन यांची 1 कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहे आणि एक मुलगी आणि एक मुलगा आहे ज्याचा या मालमतेवर किंवा त्याविरुद्ध कोणताही दावा किंवा दावा आहे. त्याचा कोणताही भाग त्याद्वारे अँड नजमा शरीफ यांना कृष्णा अपार्टमेंट ऑफिस नं.112 शिव साई मंदिरासमोर, काजूपाडा, बेहराम बाग, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई 400102 या पत्त्यावर 14 दिवसांच्या आत लिखित - स्वरूपात देणे आवश्यक आहे. नोटीसचे प्रकाशन अन्यथ फ्लॅट- कोणत्याही दावा किंवा दाव्यांचा संदर्भ न घेता विक्री/हस्तांतरण केली जाईल आणि तेच माफ केलेले किंवा सोडलेले मानले जाईल.

ठिकाणः मुंबई दिनांक : 03/11/2023. सोसायटीमधील फलॅट क्र.ए–५०२ चे धारक आहेत, यांचे ३१.१२.२०२१ रोजी निधन झाले. मोमायटीटारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल मालमत्तेतील सदर शेअर्स /हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप–विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर मोमायरीच्या भांदवल/मिलकतीमधील मयत मधामराच्या शेश्वर्म व हितमंबंधाच्या हम्तांतरणाम काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल, सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.६.०० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित दी वूडलॅण्ड हाईटस् को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२३ मा. सचिव

नमुना क्र. (पहा अधिनियम - १५(१)(अ)) १६(३) ऋण वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर-३०ए, बाशी, नबी मुंबई-४००७०३. प्रकरण क्र.ओए/८२८/२०२२ ऋण वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) अधिनियम १९९३ चे नियम ५ चे उपनियम (२ए) सहयाचिता कायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) अन्वये समन्स. प्रकरण कः: बँक ऑफ बडोदा विरुद्ध

अनुराधात रोकडे

#### १) अनुराधा टी रोकडे

. स्लॅंट क्रॅ.६०१, इमारत क्र.५, हिलरेस्ट कोहौसोलि., मुल्ला बाग मानपाडा, जी.बी. रोड, ठाणे पश्चिम, ठाणे महाराष्ट्र-४००६०७, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७. २) पंकज टी रोकडे फ्लॅट क्र.६०१, इमारत क्र.५, हिलरेस्ट कोहौसोलि., मुल्ला बाग मानपाडा, जी.बी. रोड, ठाणे पश्चिम, ठाणे महाराष्ट्र-४००६०७. ३) स्वाती पी. रोकडे फ्लॅंट क्र.६०१, इमारत क्र.५, हिलरेस्ट कोहौसोलि., मुल्ला बाग मानपाडा, जी.बी. रोड, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४००६०७. ज्याअर्थी ओए/८२८/२०२२ हे दिनांक ११/०७/२०२२ रोजी पिठासीन अधिकारी/निबंधकांसमक्ष सुचिव करण्यात आले होते.

ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाने रक्कम रु.२४२७२२७.६३/ – च्या वसुलीकरिता तुमच्या विरोधात कायद्याच्य कलम १९(४) अन्वये सदर अर्जावर समन्स/नोटीस (ओए) वितरीत केली आहे (दस्तावेजाच्या प्रतींसह अर्ज जोडलेला आहे)

फायद्याच्या कलम १९ चे उपकलम (४) नुसार तुम्ही, प्रतिवार्दीना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत १) विनंती केलेले सहाय्य म्हणून समन्सची सेवा ३० दिवसात का देऊ नये याचे कारणे दाखवा. २) मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराद्वारे विहित मालमत्ता व संपत्ती व्यतिरिक्त अन्य मालमत्ता व संपत्तीचे तपशील द्यावे ३) मुळ अर्जाचे अनुक्रमांक ३ए अंतर्गत दिलेल्या प्रतिभूत मालमत्ता किंवा अन्य इतर मालमत्ता व संपत्तीचे व्यवहार व निवारण करण्यापासून तुम्हाला रोखण्यात यावे, जेणेकरून मालमत्तेच्या जप्तीकरिता अर्जाचे निवारण व सुनावणी प्रलंबित आहे.

प्राधिकृत अधिकारी

डीआरटी-३, मुंबई

नित्रंधत


४) तम्ही न्यायाधिकरणाच्या पर्वपरवानगीशिवाय मळ अर्जाचे अनक्रमांक ३ए मध्ये दिलेले किंवा विहित मालमर अणि इतर संपत्ती किंवा प्रतिभूती हित निष्पादन केलेल्या मालमत्तेचे कोणत्याही दैनंदिन व्यवसाया व्यतिरिक्त अन्य इतर प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे.

५) दैनंदिन कामकाजामध्ये मालमत्ता किंवा अन्य संपत्ती आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीद्वारे आले कमेकरिता खात्यात जमा करणे तुम्हाला बंधनकारक असेल आणि अशा मालमत्तेवर प्रतिभूती हित धारण बँक किंवा वित्तीय संस्थाकडे खाते नियमीत करण्यामध्ये विक्री प्रक्रियेसाठी जमा करावे.

तुम्हाला येथे निर्देश देण्यात येत आहे की, अर्जदाराकडे लेखी अहवालासह प्रत सादर करावी आणि निबंधकांसमक्ष विनांक २६/१२/२०२३ रोजी स. १०.३०वा. उपस्थित रहावे अन्यथा तुमच्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

सक्र न्यायाधिकरणाच्या शिक्क्यानिशी आणि माझे हस्ते आज विनांक २४/०७/२०२३ रोजी वेण्यात आले सही/

(शिक्का



**नोंदणीकृत कार्यालय :** येस बैंक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५. **शाखा कार्यालयः** १९वा मजला, सी-विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८

#### सरफायसी कायग्राच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सचना देण्यात येत आहे की. खाली नमद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बैंकेकडन त्यांनी घेतलेल्या कर्ज सविधेची महल रका व व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम (प), ता. वसई, जि. पालघर ४०१२०२ १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सदर जाहीर सचनेडारे त्यांना सचित करण्यात येत आहे. बरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार/तारणकर्ता (लागू असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथ सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आवश्यक पाऊले उचलली जातील.

अ. क्र.	<b>कर्व खाते क्रमांक/</b> ग्राहक क्रमांक	<b>कर्जदार, सहकर्व</b> दाराचे नाव जामिनदार/तारणकर्त्यांचे नाव	१३(२) <b>सू</b> चनेनुसार चकवाकी	<b>सूचना तारीख</b> एनपीए तारीख
१	AFH022501514971	सुदीप बाकेलाल अग्रवाल,	रु.	२०.१०.२०२३
		राजू सुभाष कोळी	२७,२३,२३७.२८/-	१३.०९.२०२३

**प्रतिभूत मालमत्ता :-** फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, क्षेत्रफळ ५३० चौ. फूट. बिल्ट अप क्षेत्र, श्री ओम साई को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., खारवई, बांधकामित जमिन एस क्र.२७, एच क्र.३/५/८, एस क्र.२७, एच क्र.३/६/९, गाव-खरवई, बदलापूर, ता आंबेमठ. जि. ठाणे ४२१५०३.

२	AFH006800929617 &	अनिल जनार्वन युटुकडे,	रु.	२०.१०.२०२३
	AFH006800929365	संगिता अनिल घुटुकडे	२७,९२,६३०.२५/-	१३.०९.२०२३
ति	<b>भूत मालमत्ता :</b> - फ्लॅट क्र.	४०१, क्षेत्रफळ ३१.५९८ चौ. मीटर कारपेट, चौथा मजत	ता, मोरेश्वर हाईट्स, सर्व्हे	क्र. २४५, हिस्सा
i, 1	९,२ आणि ३, गाव-बोळिंज,	विरार-पश्चिम, पालघर ४०१३०३.		
į	AFH000100870956	रवींद्र व्यंकटराव मुळे,	रु.	२०.१०.२०२३
		रेश्मा रवींद्र मुर्ळ	१५,११,८३०.८१/-	१३.०९.२०२३
ति	<b>भत मालमत्ता</b> ः - फ्लॅट क्र.	००२, क्षेत्रफळ ३२.४३ चौ. मीटर, तळमजला, ए-विंग,	माहीम गार्डन इमारत क्र	३. गाव-माहीम.
	घर-४०१४०४.	, ,,,, ,, ,, ,,		.,,
४ AFH0001 00867489 अंकुरा रामदास साळवी, रु. २०		२०.१०.२०२३		
		अस्मि अंकुरा साळवी	१५,७१,२९२.३८/-	१३.०९.२०२३
		। ०२, क्षेत्रफळ ३०.७० चौ. मीटर कारपेट क्षेत्र, दुसरा मजला,	। ए-विंग, इमारत क्र.८, न	। वकार कॉम्प्लेक्स,
9	माकणे, तलाठी सजा सफाव्ये	, ता. जिल्हा पालघर ४०११०२.		
	AFH000100949480 &	शेख इम्तियास, फातिमा बी शेख,	रु.	२०.१०.२०२३
	AFH000100949481	मोहम्मद तारिक सिद्दीक	66,88,053.88/-	१३.०८.२०२३
ते	<b>भूत मालमत्ता :-</b> फ्लॅट क्र.	१५०२, क्षेत्रफळ ४८.७१ चौ. मीटर (एक मल्टी लेव्हल क	जर पार्किंगसह), फ्लॅट क्र	.१५०१, क्षेत्रफळ

४८.७१ चौ. मीटर . (एक मल्टी लेव्हल कार पार्किंगसह), १५ व्या मजल्यावर, पलावा, कासा ॲडियाना इमारत, जी-विंग, कल्याण शिळ रोड, गाव-खोणी, कल्याण, जि. ठाणे

Ę	Cust ID 12410420	सिक्योर सोर्स टेक्नॉलॉचीच प्रायव्हेट लिमिटेड, मनमोहन जितेंद्र सूर, कल्पेश सारंग	₹. <b>२,८६,४४,९०४.३</b> ९/-	१४.०९.२०२३ २७.०६.२०२३		
<b>प्रतिभूत मालमत्ता :-</b> फ्लॅंट क्र.डी-९०४, ०९वा मजला ऑर्किंड एन्क्लेव्ह कोहौसोलि', गावः चांदिवली, नाहरअमृत शक्ती, चांदिवली फार्म रोड, अंधेरी (पू), मुंबई-४०० ०७२						
9	MOR0001 00327216	आदित्य कोळपाते, अरुण सावंत, साई प्रकाश एक्सोनॉफ इंचिनिआरेंग वर्क्स प्रा. लि.	रु. ८२,७१,०६२.२५/-	१३.१०.२०२३ १३.०९.२०२३		
<b>प्रतिभूत मालमत्त्ता :-</b> युनिट १०५ए, १०५बी आणि १०५सी पहिल्या मजल्यावर, ट्रेड कॉर्नर प्रिमायसेस सीएसएल, साकीनाका, साकी विहार रोड, एजी रोड, अंधेरी पूर्व मुंबई - ४०० ०७२.						
यापुढे तुमच्या लक्षात आणुन देण्यात येत आहे की, सरफायसी कायदाच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एकत्रित आमची देय रक्कम जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही.						

	(101/-
ठिकाण : मुंबई	प्राधिकृत अधिकारी
दिनांक : ०३.११.२०२३	येस बँक लिमिटेडकरिता
144149.04.55.5054	यस पक लानटडकारता

लेखी स्वरूपात नोंदवायचे आहे. अन्यथा कोणत्याही इसम, संस्था, संघटना, व अन्य	
कोणाचा तसा हक्क, अधिकार, हरकत,	दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७
नाही असे मानले जाईल व असल्यास तो कायम सोडून दिला आहे असे मानले	कळवाव. अन्यथा अस दावा/ आक्षप किंवा मागणा त्याग
कार्यम साडुन दिला आह अस मानल जाईल.	आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला
श्री. धवल ह. गांगर	जाईल. दिनांक: ०३.११.२०२३ ठिकाण: मुंबई
वकील	सही / - एस.जी.एम. अँग्रह असोसिएटस
पत्ता: २ कांती, सिंडीकेट बँक जवळ, वसई	(वकील उच्च न्यायालय)

ठिकाणः मुंबई ॲण्ड असोसिएटस ोल उच्च न्यायालय) ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

## जाहीर नोटीस

याद्वारे जाहीर नोटीस देण्यात येत आहे कि, माझी अशील श्रीमती शैलजा अनुप जयकर ह्यांनी त्यांचे पती कै. अनुप हरिश्चन्द्र जयकर ह्यांच्या नावे आनंदविहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, ११/ए जय सदन, २०/ए रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२ ह्या सहकारी गुहनिर्माण संस्थेने प्लॅट न. ४, पहिला मजला, बिल्डिंग न. ११/ए, जय सदन, आनंदविहार संहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, २०/ए रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२ संबंधी हस्तांतरित केलेली मूळ शेअर सर्टिफिकेट क्र.०२२ दिनांक ०४/०४/१९५९ , एकूण १० . शेयर्स क्र १००३ ते १०१२ हरविले/गहाळ केले आहे.

माझ्या अशिलांनी आनंदविहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ह्या संस्थेकडे वरील हरविलेल्या मळ शेअर सर्टिफिकेट क. ०२२ दिनांक ०४/०४/१९५९ . एकण १० शेयर्स क १००३ ते १०१२ च्या बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी अर्ज केला आहे.

सर्व व्यक्ती, संस्था, कॉर्पोरेट बॉडी, सरकारी आस्थापना किंवा कंपनी ह्यांना वरील फ्लॅट संबंधी किंवा वरील हरविलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेट संबंधी गहाणखत/खरीदीखत याद्वारे काही हक्क, दावा, अधिकार, देणे असल्यास त्यांनी खालील सही करणार ह्यांना हि नोटीस प्रसिद्ध झाल्पा तारखेपासून १५ दिवसांत त्या संबंधी संपर्क करावा अन्यथा सदर व्यक्ती, संस्था, कॉर्पोरेट बॉडी, सरकारी आस्थापना किंवा कंपनी ह्यांनी वरील फ्लॅट संबंधी किंवा वरील हरविलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेट संबंधी आपला हक्क, दावा, अधिकार सोडून दिला आहे असे समजून माझ्या अशील आनंदविहार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्योदित ह्या सहकारी संस्थेकडून वरील मूळ शेअर सर्टिफिकेट च्या बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट प्राप्त करतील ह्याची सर्वे संबंधितांनी नोंद घ्यावी.

	- सह।/ अँड. श्री. संजय शांताराम पुसाळकर, बी कॉम एल एल बी
ठिकाणः- मुंबई	शॉप नं. ए-२०, सुवश शॉपिंग सैंटर, एंन एन पी कॉलनी, सारखत बॅंक नवळ, गोरेगाव(पूर्व), मुंबई. ४०००६५
दिनांकः-०३/११/२०२३	मो.नं.९८६९३०५१५१/८१०८६०८६००

## 

נ"ב. באבשבות שב באת באשבאשלב" שבב ב. 20 קבת שבה, כ"ום באלישש לא (באסאשט פר) להגיל שלה המשפ פגר שבה לבונה. ליכשש الأكان الأكار المحالية 프레이지, 그리그그그, 이웃, 그리그프, 그것이프라서, 그밖에프에서 프라그 프로 이번들리프 עובדעה היפור האור האור האורה האורה האורים 25ثلال لأستداداتكان (حلت لأستراحه) جال جهويها جلس (جلائكه) هرج أكت هي ميسية فسيدي منطق مسمو منسية من من . विविवित्त-वार्ववाव रोव, □□-□िंटिंग (ू.), टि. □□□) 🔲. 🖬 🖬 ४० 💷 ० 🗋

# ACTIVE TIMES

TO

advertise

in this

Section

Call:

Manoj Gandhi

9820639237

NOTICE

Aadhar card no 36##31##66#6, PAN NO: AD##J 75## H and GSTN NO

27AD##J 75##H1 #H residing at Raj

Mahal building, 2nd floor, Flat no 26 , Miya Mohamad Chotani Road

Mumbai 400016. I own shop no 7

Garden View society,Miya Mohamac Chotani Road , Mumbai -400016

where I run my business under name

of \*Dhirai Electrical and Hardward

stores \* By oversight my name writter

n share certificate of Shop No 7 of

Garden view co op hsg society is Parasmal Jethmal Shah, hence, I hereby

declare that,I am Parasmal Jethma

Jain sole owner of the said shop no 7

Now henceforth for all legal purposes

and all further government reference my name shall be taken as Parasmal

ethmal Jain instead of \* Parasma

lethmal Shah .per Gazette notification

no : M - 23197506 dated 26th Oct 2023

I,Parasmal

Jethmal Jain,

havin

6



## NOTICE

All Concerned having interest All Concerned having interest This is to inform/ notice you that my Clients (1) MR. RAFIQUL ISLAM ABDULLAH SHAIKH, and (2) MRS. SAKINA RAFIQUL ISLAM SHAIKH, have sold Unit No.226, 2nd Floor, Bussa Udyog Bhavan Industrial Premises Co. Op. Society Ltd., Bussa Udyog Bhavan, Tokersi Jivraj Road, Sewree, Mumbai 400015 To (1) MR. PRAMOD DEVICHAND SOLANKI, and (2) MRS, HEMLATA PRAMOD SOLANKI and the following original documents in respect of the said Unit premises is missing and not traceable. 1) Agreement for Sale year 1976

 Agreement for Sale year 1976 BETWEEN Commercial Construction Co. as a Builder therein and SMT. MEERA MADHAV KELKAR as the Second Darty therein Party therein

Agreement for Sale dated 12.03.1978 between SMT. MEERA MADHAV KELKAR as a First Party therein and MRS. ZEHRABAI S. RAFIQ, Proprietor of M/S. S. A. P. PRINTS as the Second Party therein

If any person/s, bank, society or company have any claims, rights, objections in respect of the said objections in respect of the said property/lost documents then submit it at my below address within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ given up or surrendered.

Dated: 03.11.2023

Sd/-Adv. Sujata R. Babar Add: 13, Gohartaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014 Cell: 9821161302

#### EXPLICIT FINANCE LIMITED

CIN: LI51909MH2011PTC215150 Regd. off: 305, Sohan Commercial Plaza Vasai East, Palghar MH 401210 Phone: 9320478152 Email: explicit finance@rediffmail.com Web: www.explicitfinance.net

#### NOTICE

NOTICE is hereby given in terms of regulation 29 read with regulation 47 of the SEBI (LODR) regulation, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday, 9th November, 2023 at its Registered Office to consider, approve and take on record, inter alia, the Un Audited Financial Results of the Company for the guarter and six months ended on 30 September 2023 and any other matter with permission of the Chair.

The said intimation is also available o Company's website www.explicit/inance.net and may also be available on the website o BSE at www.bseindia.com. For Explicit Finance I td

10	Explicit infance Ltu
	Gopal Dave
Date: 01/11/2023	Director
Place: Mumbai	DIN: 00334120

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that our client Mr. Piyush Vinodchandra Sheth, Mr. Prache Pradip Sheth, are the present owners (previo Tenants) of Commercial premises being Office No.1, Ground Floor, Conet Premises Co-op. So Ltd., situated at Plot No.73, Nagdevi Cross Lan Off Abdul Rahman Street, Mandvi, Mumbai 400.003 C S No 620 Bhuleshwar Division Previously Mr. Piyush V. Sheth, & Mr. Pradip \ Sheth had tenancy rights (now converted in ownership) of Commercial premises being Office No.1 and thereafter Mr. Pradip V. Sheth expired on ed 3rd June, 1998 le ind his wido Smt. Raginiben Pradeep Sheth and son Mr. Prach P. Sheth as his only legal heirs and representativ according to Hindu Law by which he was governed Now the present owners intend to take a loa from Ahmedabad Mercantile Co-op. Bank Ltd if previous purchasers, their legal heirs, relative and family members are claims to the above said property and/or any persons found the said above agreements they inform within the 7 days alon with the papers& documents evider All persons, legal heirs having or claiming ar rights, title, claims, demand, interest or objections of whatsoever nature in respect of the premises of any part thereof whether by way of sale, ownership transfer, exchange, charge, encumbrance, assignmen gift, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, possessior covenant, license, lien, inheritance, mortgage, pledge trust, maintenance, donation, easement, lispende or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned at the within mentioned address within 7 (seven) days from the date of publication hereof, with documenta evidence, failing which, the claims, objections of demands, if any, shall be deemed to have bee vaived and/or abandoned and the transaction wi e completed without reference to any such Clain

Notice is he MR. NAVE interested mentioned	to acquire 6	eral that our client D: MUMBRA is guntha of land
S.No.	H-A-P	Village
50/2	00-06-00	Nagaon
Tal and Dist Thane from the owner and possessor / Surakshit Kul viz NILESH PATIL, GOPAL PATIL, MOTIRAM PATIL, SAHUKAR, MR. SARDARMAL MAGHANJI. Those having any objection loan,lien.mortgage.liabilities on the said land should bring the same in our knowledge with in 15 days from publishing of this public Notice, thereafter our client will have every right to finalize the transaction and no grievances or objection will be entertained. Sat.		
Date :- 03-1 Place :- Tha		Mustafa Shaikh Adv High Court
	ide Court, Mu Mob.: 981946	

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Bhanumati S. Shah, Shri Bhavesh S. Shah, & Shri Sameer S. Shah, were the owners of Flat No. A/403. Fourth Floor. of Om Ashish Co-Op. Housing Soc. Ltd., at Devchand Nagar, Bhayander (W), Dist Thane. But the said Smt. Bhanumati S Shah, expired on 11/12/2014, and as he heirs and legal representatives Shr Bhavesh S. Shah & Shri Sameer S. Shah upon application to the society got transferred 1/3rd share in the said Flat and the said shares on their names. Similarly they have lost Original Builder Agreemen dated 05/11/1984, executed between Messrs Ashish Construction Co. & Smt Vijayaben Ramji, in respect of the said Flat. All person/s having any claims car object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C. H. S. Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims of which please take a note. Sd/-

PUNIT SUNIL GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Place : Bhayander Date : 03.11.2023

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public a arge that the original Co-owner MRS MISBAH MOHAMMED HANIF SHAIKH of the property bearing Flat No. 502, A-Wing, 5th Floor, admeasuring 45.72 Sq. Mtrs., in the Building "BABA TOWER", Constructed on land bearing Survey No. 143, 145 & 161, Situated at Village Nilemore, Tal. Vasai & Dist. Palghar was died on dated 28/03/2021 leaving behind her legal heirs 1. MR MOHAMMED HANIF MUNNA SHAIKH (H/o deceased), 2. MS RIMSHA MOHAMMED HANIF SHAIKH (D/o of deceased) (Minor). However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said Property of whatsoever nature are hereby advised to place their claim within **14 days** from presen publication and contact at: **Adv** Naima N. Shaikh, 27, Thaku Arcade, 3rd Floor, Station Road Virar (W) - 401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered.

Sd/-Advocate Naima N. Shaikh Date:03.11.2023 Place: Virar

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large, that Our client is in process of purchasing/acquiring undermentioned property from the following Joint Owners 1) Mr Ashwin Damodar Ganatra and 2) Mrs Meenal Ashwin Ganatra which is held and jointly owned by abovementioned persons. Therefore any person(s) having any claim in respect of the property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or preemption or under any agreement or other disposition or under any decree order or award or therwise claiming, howsoever are hereb requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at **H K Law, Bungalow** No 1, New Silver Home CHSL compound, New Kantwadiroad, Off Perry Cross road, Bandra West, Mumbai-400050, Email armeet@hklawindia.com within a period 10 [Ten] days of the publication hereof failing hich the claim of such person(s) will deemed t ave been waived and/or abandoned.

## 03 04-0 03000 03 00, 03 02 020 6. 033 00, 0305 0300 0400 20, 03 0 ¥, ŮЯ. 2014, ŮП., ŮЮ. 2017, Ш. 23, ŮЯ. 400 ŮП., ŮЮ. 2027, Ш. 23, Ů ३५३५ Dt.III., D. t. IIII IIII T. T. T. T. T. | 3000k 00 000 0\$900 00090, 800 GCUUD CIŢ, CI‡ CICICOCICC CIUNIÓNEIO CCUTTO CATOLE CATOLE (1916) CC (17 Title Certificate □□□□□=€; □□□□ □=□, =□, □□□□=;, =1□ Constructives Constructives

2, GRO ÖKO CIIII, GRO CIGROII, CHOC रोट, विद्यालिका पूछ, छ, व्याष्ट, व्या, विद्यार एष GG: C+C COG 0/0000/000 GCC GCC Title Certificate) Ⅲ:३०/०□/२०२३ T 🕮 🕮 राष्ट्रिय · 때그다. 때) 다, 떠(다)이더라그다, - 때그다. 때) 다, 대(다)이더라그다, - 이다는 처다, 대(다),

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to inform that MRS Vimala Ravindra Pratap Singh residing at THE VEENA NAGAR CO-OP HSG society Ltd, Flat no 301 A-4/NX, Near Govardhan Nagar Mulund (West), Mumbai 400080 her Society's Members Register No is 236, bearing Share Certificate No 1176 to 1180 (5 shares) of Rs 50 each.

The above mentioned share certificate has been misplaced. If any person finds than report it to society's Secretary in 14 days time of this notice printed in newspapers failing to which the Society will go ahead and issue duplicate share certificate for the same Place: Mumbai Dated: 03-11-2023

#### Sd/· Secretary For The Veena Nagar Co-op HSG Society Ltd (Bldg. No. A1 to A11 & A4 NX) Mulund (West), Mumbai - 400080

## PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that Late Smt. Pushpa Anjaya Ramoji was the nember of Otswal Nagari Building No. 5 6,7 Co-op. Hsg. Soc. Ltd. & holding Fla No. B7/107, Otswal Nagari Building No 5, 6, 7 CHS Ltd., Otswal Nagari, Centra Park, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist Palghar also holding Share Certificate No. 94 (Distinctive No. 471 to 475), but Late Smt. Pushpa Anjaya Ramoji expire on 30/05/2013 without making nomination or Will and now after the death of Late Sm Pushpa Anjaya Ramoji, My clients 1)M Dhruvkumar Ramoji & 2)Mr. Venkates Ramoji, have applied for transfer of the Share, interest, rights, title of the decease n respect of said flat on their names.

So if any other person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the other heir or heirs or other claimants / ob ector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are reby required to intimate me at my bel nentioned address within a period of 14 days from the publication of this notice, with cop ies of such documents and other proofs support of his/her/their claims/objections fo transfer of shares and interest of the de ceased member in the capital / property o the society, if no claims / objections are re ceived within the period prescribed above my client shall proceed and complete all th equirements regarding the Said Flat and such claim and objections received therea ter shall be deemed to have been waived.

**PUBLIC NOTICE** We, M/S. ZAR BUILDERS & DEVELOPERS, hereby bring to the kind notice of general public that Environment Department Government of Maharashtra has accorded Environmental Clearance for proposed Residential with shop line Project at S. No. 152/1/2/3/B; S No. 153/2 of Village Pelhar, Taluka Vasai, District Palghar, vide letter dated 01st November 2023 SIA/MH/ INFRA2/434105/2023, bearing EC file Identification No EC23B038MH112788. The copy of the clearance letter is available at http://parivesh.nic.in. Sd M/s. Zar Builders & Developers

#### PUBLIC NOTICE

Notice hereby given that Share certificate no. 353, Distinctive Nos. from to 3521 to 3530 of Usha Darshar Co-Operative Housing Society Ltd. situated Green Park, Off. Nwe Link Road, Nerr. Shantivan Mahada Andheri (W), Mumbai - 400053. of MR. ABDULBHAI KASAM MAREDIA have has been reported lost/mispalced and an application has been made by her to the society for issue of duplicate Share Certificate

The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 07 (Seven) days from the publication of this notice. In no claims, objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For & On Behalf of Usha Darshan Co-Op. HSG. SOC. Ltd. SD/- Secretary Place : Mumbai Date : 03.11.2023

#### PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my clien MRS. SHAHEENA SHABBIR AHMED SIDDIQUE wife of MR. SHABBIF AHMED HAMID HUSSAIN SIDDIQUE was the owner of the flat No. E-602 ir RAJ NAGAR C.H.S. LTD., S.V. road Jogeshwari (west), Mumbai-400102 died on 12/07/2018 without leaving any nomination or will. Now my client wants to transfer the said flat no. E-602 in to her name. Therefore if any person/s of any legal heir or representative has any claim or objection can contact with documentary evidence within 15 days of publication of this notice at RAJ NAGAR CHS. LTD., OPP. AYESHA TOWER, NEAR MTNL, S.V. ROAD JOGESHWARI (WEST), MUMBAI 400102

For RAJ NAGAR COP HSG SOC. LTD 9870378629 Sd/-

Chalman / Secretary / Treasurer Date : 03/11/2023 lace : Mumbai

## PUBLIC NOTICE

Notice is given to the public at large My client Smt. Sunita Shrikant Bagde says that her late Husband Mr. Shrikant Purshotam Bagde is the sole Owner in respect of Room No. 3, Charkop (1) Prabhat Co-op. Housing Society Ltd. situated on Plot No. 424, Road No RSC42, Sector 4, Charkop, Kandival (West), Mumbai- 400 067. The above West, wantabase originally allotted by MHADA in the name of my late husband Mr. Shrikant Purshotam Bagde. Whereas Mr. Shrikant Purshotam Bagde expired on 27th June 2017 leaving

Bagde expired on 2/th June 2017 leaving behind him, my client Smt. Sunit Shrikant Bagde (Wife), Mr. Sandir Shrikant Bagde (Son), Smt. Shilpe Dnyaneshwar Wangde (Marriec Daughter), Mrs. Sucheta Sandeep Borka (Married Daughter) as their only lega heirs and Representative. However, they intend to execute registered Release Deed in favour of My client Smt. Sunite Shrikant Bagde (Wife). After executi

### PUBLIC NOTICE

On the demise of SHRI. SANTOSH SRIRAANG SURVE on 18/07/2022, his vife MRS. VIDYA SANTOSH SURVE has applied to the society for trans of part shares, held by her said decease sband and for membership of the socie n respect of flat No. 403 in CHARKOI SHIVAM CHS LTD., situated at RDP Plot No. 2, Charkop, Kandivali (West Mumbai - 400 067.

Any interested party having interest and claim in the said flat should submit their claim to the Society within 15 days from publication this notice, failing which the Society will not be responsible in any manner and shares held by her deceased usband will be transmitted in her nan and she will be admitted as full-fledge nember of the society. SECRETARY

CHARKOP SHIVAM CHS LTD.

## PUBLIC NOTICE

This is to inform the Public at la client MRS. SOPHIA ELTON DIAS, is in use, occupation and oossession of Flat Premises bearing Fla No.203, A-Wing, Agarwal Complex Lotus, Kaul Heritage, Vasai West Palghar, Maharashtra. The said Fla premises was purchased and owned by the husband of my client SHRI ELTON CRUZOE DIAS who expired on 06/09/2023, at Mumbai leaving behind my client and her daughter EVELYN ELTON DIAS as his lega

Any person/s claiming any right, title claim in respect of the said Fla premises, should intimate me in writin with all documentary evidence, within 15 days of publication of this Public Notice, failing which, it will be resumed that there is no right, or claim by anyone and the same has been vaived.

R.M TIWARI (ADVOCATE)

Shop No.11, Sanskruti Bldg. Poonam Vihar Complex, Near Abhyuday Bank, Mira Road (E), Dist Thane- 401107 Mobile No. 9820477029

#### TENDER NOTICE

Sealed item Rate Tenders are invite from Reputed and Experienced Contractor for CIVIL REPAIRS, WATERPROOFING & PAINTING OF SONI SAROVAR TOWER CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Old M.H.B Colony, L.T. Road, Borivali (West), Mumbai- 40009 Tender document will be available at society office: Mr. Parag Manjrekar - 8779109643 Cost of Tender: Rs. 5.100/-Cash only (Non-refundable) Tender forms will be available From 04/11/2023 to 10/11/2023 Between 04.30 PM to 06:30 PM

only at society office. Society reserves all the rights to Cancel the tender or to reject All the tenders or the lowest tende Or any other tender without

Assigning any reason to anyone At any point of time

Last date of Tender submission 11/11/2023 till 07:00 PM

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Mr. Ramdular Giridhar Kahar was lawful owner of Flat No. A-24, Saidham Co-Operative housing Society Limited, Building No. 04, M.M.R.D.A. Colony, Opp. Durga Nagar, Jogeshwari Vikhroli Link Road, Andheri (East) Mumbai - 400093, adm. area 225 Sq. H. Carpet, holding Share Certificate No. 12 under Disk. No. 055 to 060 (both inclusive) which was allotted to him by MMRDA authority vide Allotment Letter No. MUTP/CD0/Aug.2004 dated 16.04.2004. That said Mr. Ramdular Giridhar Kahar died on 18.01.2018 at Mumbai and his wife PUBLIC NOTICE died on 18.01.2018 at Mumbai and his wife Mrs. Asharfadevi Ramdular Kahar also Mrs. Asharfadevi Ramdular Kahar also died on 11.10.2012 at Uttar Pradesh, leaving behind them, Mr. Dhankesh Ramdular Kahar, Mr. Mahesh Ramdular Kahar & Mr. Naresh Ramdular Kahar (Sons), as his only legal heirs to acquire his 100% share in said flat premises as owners thereof in equal proportion. That after death of said Late Ramdular Giridhar Kahar, my dients Mr. Dhankesh Ramdular Kahar, Mr. Naresh Ramdular Kahar & Mr. Mahesh Ramdular Kahar are in use, occupation of the said flat as co-owners thereof. Ramuular Nama are in use, locupation or the said flat as co-owners thereof. Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to ave waived and/or abandoned. Place : Mumbai Date : 03.11.2023 RAJKUMAR P. MOHITE (Advocate High Court R/C. No. 10, Shinde Wadd, Opp. Classic Hotel,Old Nagardas Road, Andheri (E), Mumbai – 400 093

PUBLIC NOTICE Notice is hereby given that owner Shri. Tukaram Balwant Patil as per Possession Letter dated 07/11/2006 in respect of Flat No.001, Ground Floor, admeasuring 225 Sq. Ft. Carpet, of the building known as Veer Hanuman S.R.A. Co-operative Housing Society Ltd., Building No. 1, Parsiwati & constructed land bearing CTS No.539/C-1, situate at village Chakala, Sahar Road, Andheri (East), Mumbai, who are Shri. Tukaram Balwant Patil wired no.2009 1990 bit lean bair as a wife Smt Mumba, who are Shri. Lukaram Bawan Patul expired on 20.09.1999, his legal heir as a wife Smt. Ramabai Tukaram Patil she also expired on 30.10.2014, and she only legal heir Ms. Savita Tukaram Patil as a daughter she has claimed in their share the said flat. This notice is hereby given that any come before once like of doine rich! With other of ce person having any kind of daim, right, title, interest or charge in the above mentioned flat or any part thereof may file their objection along with documents with me at Office No.230, Second Floor, Reliable Prestige-1 C.H.S. Ltd., Near Chandan Naka, Achole Road, Nallasopara (East), Tal. Vasai, Distt. Palghar within 14 days hereof, failing which the claim if any shall be considered to have been waived and my client shall proceed with the transaction and thereafter my client shall not be responsible for the same Sd/-

Mr. Sumit D. Singh Date: 03/11/2023 (Advocate High Court)

#### PUBLIC NOTICE

anal Public Notice is hereby given to the General Public that my client Mrs. Meena Inderlal Soni, is/was owner of Flat No.104. First Floor C -Wing, Building No. 1, Sector 8, Parasnath Nagari, Umroli, Taluka – Palghar, Dist. – Palghar – 401404, and she has obtained Home Loan from Piramal Capital & Housing Finance Ltd., Virar West Branch, being Loan A/c. No.11100005066, by mortgaging the said flat, along with her husband Mr. Inderla Soni S'o. Choglal Soni, who has died intestate on 01/05/2017, at Mumbai, leaving behind him my client as his wife and

behind him my client as his wife and daughters as his only legal heirs. That my client has repaid the said Home Loan and approached to the Bank to take the original copy of Agreement for Sale and other papers of said flat from the PCHFL, any person/s having any claim or objection in respect of handing over the original papers to my client by the PCHFL in respect of said flat are hereby called upon to make their objection within the period of 07 days from the date of publication of this Notice to PCHFL/me, lese it shall be understood that except my client, nobody have authority to receive original papers from PCHFL. Place : Vasai, Palghar Place : Vasai, Palghar

Place : Vasar, Pargina. Dated : 03/11/2023 R. K. SINGH (Advocate) Shop No.B/5, Bldg. No.A/14, Rashmi Star City, Naigaon (E), Vasai, Palghar - 401208

Place: Mumbai

#### APPENDIX-16 [Under the Bye-law No. 35]

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/ Property of the society.

## PUBLIC NOTICE

Shri Madhusudan Thimappa Shetty a Member of the Woodland Heights CHS Ltd. Having, address at Sangharsh Nagar, Chandivali Road, Mumbai 400072 and holding flat NoA-502 in the society, died on 31-12-2021. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe

claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer o shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 06.00 P. M to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Woodland Heights Co-op. Hsg Society Ltd. Date: 31-10-2023 Hon. Secretary

## PUBLIC NOTICE

This Public Notice is given for my client i.e. Mr. Claudius De Sales stating that Flat No. 404, 4th Floor, Building No. E-1, Tulsi Dhara Co operative Housing Society Limited, Khadakpada, Kalyan - West Thane - 421301, adm. 930 Sq. Ft. Built – up area, lying on the land bearing Survey No. 26, Hissa No. 1/2 and 1/3 situated at Village – Gandhare Taluka – Kalyan and District – Thane belongs to Mr. Claudius De Sales on ownership basis through Agreement for Sale Dated 20/07/2010 (Registration No. KLN-2/06915/2010 Dated 20/07/2010)

My client state that he is making this publication because he does no possess original documents i.e. Agreement for Sale Dated 31/07/2005 bearing Serial No. KLN-1/4999/2005 Dated 02/08/2005 between Shri Raju Gopal Swamy as Transferor/ Flat Seller and Mr. Umesh Shamrac Nichat and Mr. Shamrao Ramchandra Nichat as Purchaser/Transferee and also FIR/Online Complaint under Complaint Id No. 100175/2023 dated 02/11/2023 has been done by the Mr. Claudius De Sales and the ost agreement is one of chain of agreement in respect of flat hereof Therefore, any person(s) finding the said documents and/or having any claim, right, title, interest, objection and/or dispute in respect of plot or par hereof then, same known in writing to concerned Attorney at address stated hereinbelow within a period of **7 days** from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained.

Date : 03/11/2023 Sd/- S. G. M. & ASSOCIATES Place : Mumbai (Advocates High Court) A/204, Winsway Complex, 2nd Floor, Old Police Lane, Andheri (E), Mumbai - 400 069.

#### PUBLIC NOTICE

Member OF PUBLICTOTAKE Notice that Late Mr. Hira Jagu Virkar was the membe of Sadhana Apartment Co-op. Hsg. Soc Ltd. & holding Shop No. 05, Ground Floor, Sadhana Apartment CHS Ltd. Nallasopara (West), Tal. Vasai, Dist Palghar also holding Share Certificate No. 24 (Distinctive No. 116 to 120), but Late Mr. Hira Jagu Virkar expired on 21 04/2023 without making nomination or Wil and now after the death of Late Mr. Hira Jagu Virkar his son and My client Mr. Sania Hiru Virkar, have applied for transfer of th Share, interest, rights, title of the deceased n respect of said shop on his name.

So if any other person or persons having any claims, or right, interest, title against ir respect of said shop or objections from the other heir or heirs or other claimants / ob jector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased men ber in the capital / property of the society are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 14 days from the publication of this notice, with con ies of such documents and other proofs i support of his/her/their claims/obiections for transfer of shares and interest of the de ceased member in the capital / property of the society, if no claims / objections are re ceived within the period prescribed above my client shall proceed and complete all th requirements regarding the Said Shop and such claim and objections received therea ter shall be deemed to have been waived Sd

Adv. Nishigandha J. Parab Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL Near Dipak Medical, S. T. Depot Road Nallasopara (West) - 401 203

#### DESCRIPTION OF THE PROPERTY

Il that piece or parcel of land including 05 (Five fully paid-up shares of Rs. 50/- each, bearing share distinctive Nos 141 to 145 (both inclusive ssued by Gasper Enclave Co-operative Housing Society Ltd. under Share Certificate No.23 alon with all consequential benefits including rights in Flat No.406A/B admeasuring 850 sq feet area (built up) along with car parking as per society rules in the "C" Wing of building known as "GASPER ENCLAVE" situate at Pali naka road on leasehold plot bearing Survey no 861 Bandra-West, Mumbai 400050

Dated this 03rd November, 2023 Sd Adv Harmeet Singh Dassan Place : Mumbai H K Law

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that our client i.e. M/s. C. Parekh & Company through its partners Mr. Piyush Vinodchandra Sheth, Mr. Prachet Pradip Sheth, Mrs. Navana Pivush Sheth, Mrs. Ragini Pradio Sheti are the present owners of Office No.7. 1st Floor Pannalal Premises Co-op. Soc. Ltd., situate at 63/69 Jandevi Cross Lane, Mumbai 400003, C. S. No 618

Mandvi Division, District Mumbai City. Our client purchased the Office from Mr. Rame umar P. Shah by registered Agreement for Sal ated 19/07/2022. By Deed of Transfer dated 30/11/1992, Agreement for Sale dated 04/01/199 and Instrument of Transfer dated 21/03/1994 and instrument of transfer dated 21/03/1994, executed by Mr. Ramesh Kumar P. Shah purchased the said Office from Mr. Dhirajlal Fulchand Shah with confirming party Mr. Jeetendra Dhirajlal Shah and Mr. Dhirajlal F. Shah & Mr. Jeetendra D. Shah the partnership Deed dated 05/10/1970, acquired the said partnership Deed dated 05/10/1970, acquired the said Office from continuing partners i.e. Pravinchandr Fulchand Shah, Anantrai Fulchand Shah, Kiritkuma Pravinchandra Shah, Naresh Pravinchandra Shah ue retirement of partnership dated 16/06/1976 he said continuing partners of M/s. Shah Patel 8 company has not executed registered released dee or respect of the said Office in favour of Mr. Dhirajla in respect of the said Office in favour of Mr. Dhrajai F. Shah & Mr. Jeetendra D. Shah. Further the Deed of Transfer dated 30/11/1992, Agreement for Sale dated 4/1/1994 and Instrument of Transfer dated 21/03/1994 were not registered as per the Stamp Duty and registration Act. Now the present owners intend to take a loan from Ahmedabad Mercantile Co-op. Bank Ltd., if previous purchasers, their legal heirs, relatives and family members are claims to the Jahove said romerty and/or any persons found the bove said property and/or any persons found the aid above agreements they inform within the 7 days

long with the papers & documents evidence. All persons, legal heirs having or claiming an rights, title, claims, demand, interest or objections or whatsoever nature in respect of the premises or an art thereof whether by way of sale, ownershi ransfer, exchange, charge, encumbrance, assignmen gift, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, possessior covenant, license, lien, inheritance, mortgage, pledge trust, maintenance, donation, easement, lispenden ust, maintenance, donation, easement, lispendens rotherwise howscover are required to make the same nown in writing to the undersigned at the within nentioned address within 7 (seven) days from the late of publication hereof, with documentary evidence, alling which, the claims, objections or demands, in us, abell the decored to beyce here uneind addred ny, shall be deemed to have been waived and/o bandoned and the transaction will be complete vithout reference to any such Claim.

Date : 03/11/2023 Sd/- S. G. M. & ASSOCIATES Place : Mumbai (Advocates High Court) Place : Mumbai (Advocates High Cour A/204, Winsway Complex, 2nd Floo Old Police Lane, Andheri (E), Mumbai - 400 06

Sd Adv. Nishigandha J. Parab Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL Near Dipak Medical, S. T. Depot Road Nallasopara (West) - 401 203.

## PUBLIC NOTICE

Please take notice that, Late MR ANANT MARUTI YATAM was a original owner of the Flat No. A - 203 2nd Floor, Building No.12 Jayrajratna Co-operative Housin Society Ltd., Shastri Nagar Roa No. 2, New Shastri Nagar, Goregao (West), Mumbai - 400104 admeasuring 540 Sq. Ft. Carpet area lying on C.T.S. No. 217, Village Pahad Goregaon West, Taluka - Borival Mumbai Suburban District. Further, th said original Owner MR. ANANT MARUTI YATAM died on 31/01/2009 and his wife SMT. PRAMILA ANANT YATAM also died on 21/09/2021 without making any nomination an other legal heirs of the deceased are ntending to Release their undivide share, rights, title and interest respect of the above said Flat No.20 and the Shares in favour of my clie MR. RAVINDRA ANANT YATAM, M Client MR. RAVINDRAANANT YATAM is intending to apply for transfer of th said Flat and Shares in his name beir heir & legal representative of deceased in the books of record of th Society.

Any person who has any claim, righ title and interest in the said Flat and/o any part thereof by way of sale, gif conveyance, exchange, mortgage release, change, lease, lien succession and/or in any manne whatsoever should intimate the sam to undersigned in writing supporting document within 15 days from the date of publication of thi notice at the address provided hereunder. In case no objection is received within the aforesaid time, shall be presumed that there are n claimants to the said Flat and my clier shall complete the legal formal respect of the said Flat Y. C. Dubey

Advocate & Notary Back side of Hemu Classic C.H.S. Ltd. Opp. New Era Talkies, S. V. Road Malad (W), Mumbai - 400064. Mob: 9820942135

Place : Mumbai Date : 03.11.2023

egistered Release Deed from all lega heirs in favour my client Smt. Sunita Shrikant Bagde will become the Sole Owner in the respect of the said Room. If any legal heir/s, Nominee/s

ersons has objection by the way of lie nortgage, gift, inheritance, attachmer encumbrances, interest, title ypothecation or surrender of rights in an manner of the said property, please contact me within 15 days from date of publication of this notice. Any claim/objection thereafter shall be considered as waived/abandoned

ADHIRAJ DEEPAK BHALEKAR

Advocate High Court, Padma Bunglow 105, Shop No.4, RSC-24, Near 835 Society, Sector No. 8 Charkop, Kandivali (W), Mumbai-400 067. Place : Mumbai Date: 03-11-2023

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client **MR** SAHIL ASHOK JAIN to the public that MR. ASHOK KUMAR S. JAIN & MRS MEENA A JAIN was the Joint owners of a Flat i.e. Flat bearing No. D/503, or the Fifth Floor, in "D" Wing, admeasuring area 63.00 Square Meters (Carpe area), in the Building Type "K". known as "CROWN", in the Society known as "CROWN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." in "VIVA GOKUL COMPLEX" being constructed on part portion of N.A. Land out of Survey No 334, Hissa No. 1, 2, 3, 8, 7 (Part), 14 (Part), total admeasuring 6870 square meters or thereabout, lying being and situated at Village Bolini, Taluka Vasai District Palghar, Within the area of Sub-Registrar of Vasai No. 1 to 6. The said MR ASHOK KUMAR S JAIN was passed away on 30/04/2021, Leaving behind him 1. SMT. MEENA ASHO JAIN, (Widow of deceased & Co-owne of the said Flat), 2. MS. SHEETAI ASHOK JAIN (Daughter of deceased) 3. MS. DIMPLE ASHOK JAIN (Daughte of deceased) & 4. MR. SAHIL ASHON JAIN (Son of deceased), they are the only legal heirs as per Hindu Succe Act. By a Release Deed dated 26th Day of July 2023, under document serial No Vasai-2-13398-2023, 1. SMT. MEEN/ ASHOK JAIN, 2. MS. SHEETAL ASHOR JAIN, 3. MS. DIMPLE ASHOK JAIN releases their undivided 3/4 share of the deceased Memberto MR. SAHILASHO JAIN. Now SMT. MEENA ASHOK JAIN 8 MR. SAHIL ASHOK JAIN are the Owners of abovementioned flat and holding equa share in the said Flat.

Any Person or Persons having any right title or interest by way of inheritance of Claim against the said flat and shares should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said clain thereof within 14 days of publication o said Notice, failing which claims of any shall be deemed to have been waived

Dated: 03/11/2023 Sd Mr. Ranjan Hasha Patli, Advocate Shop No. 102, First Floor, Kunti Sadan Veer Savarkar Marg, Virar (E) Tal-Vasai, Dist-Palghar

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Pramod Kumar Divakar Singh, is the owner of Flat no. 105, First Floor, Jaya Apartment CHSL, Near Hanumar Mandir, Mira Road East, Dist. Thane 401107.

Originally M/s. Chandan Export Ltd., thru its Proprietor Mr. Atul Pranlal Sanghani was the owner of the said above flat along with 20 shares of Rs.50/- each of the society bearing distinctive no. 91 to 110 under share certificate no 007

Mr. Atul Pranlal Sanghani died intestate on 22/11/2015 leaving behind his wife Smt. Harsha Atul Sanghani, Daughter Rushali Atul Sanghani & Mithali Atul Sanghani as his class 1 legal heir and the society has transfer the said might, tile and interest of the deceased Member holding said Flat No. 105 along with rights of 20 shares of society to Smt. Harsha Atul Sanghani on 17/04/2016 on completion of formalities as per the bye law of the society and sold the said flat along with rights of shares of the society to my client vide Agreement for Sale dto 05.02.2019 and has been in peacefu , possession of the said flat since

The said share certificate no. 007 ha been lost and misplaced and my clien has applied to the society for duplicate share certificate and my client has intimated the same to Kashimira Police station under lost report no. 32524-2023 dtd. 25.10.2023.

My client Mr. Pramod Kumar Divaka Singh claim that the rights of the said fla is free from all encumbrances, charges claims, etc. of whatsoever nature and that he has a clear and marketable title and has requested me to issue No CLAIM CERTIFICATE.

I, Adv. Rajat K. Singh hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/ objectors to transfer of the said shares of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims and if no claims objections are received within the period prescribed the society shall proceed to issue the Duplicate Share Certificate as per the Bye laws of the Society and I shall issue No Claim Certificate and no claims shall be entertained thereafter Sd/

Place: Mumbai Date: 03.11.2023 Adv. Rajat K. Singh Office No. 138, 1st Floor, Ostwal Ornate, Bldg. No. 2/A, Near Jair Mandir, Jesal Park, Bhavande East, Dist. Thane - 401105 (Mob No.8169875195)

Date: 03.11.

Place: Mum

Sd/ Adv. Ronak Kothari

F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor, Western Express Highway, Opp: Oberoi Mall, Goregaon (E), Mumbai – 400063. Mobile : + (91) 7021588381 Place : Mumbai Date : 03.11.2023

#### PUBLIC NOTICE

Notis is hereby given to the public at large that my client MRS. SANGEETA TALWAR, owner of Flat No.H/201, Urja Co-operative Housing Society Ltd., Gaurav Galaxy, Phase -1, Mira Road (E), Dist.

Thane-401107 & bonafide member of the said society. It is reported by my Client that the Original Agreement for Sale along with eceipt (Pavati) executed on 22nd day of December, 1994 by & betw M/S.RAVI DEVELOPMENTS (Builder) and MRS. SAVITA ROOPCHAND DAMWANI - (Purchaser), in respect of the said Flat No. H/201 has been lost/misplaced and not traceable. My client also lodged a document missing complaint at Mira Road Police Station, vide report No.33430 on 01-11-2023

My clients through this Notice, hereby called upon the public at large that li any person/s have found, and are in possession of the aforesaid original Agreement for Sale alongwith it's Registration Receipt, then in such case kindly return the same to the undersigned. Also that if any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or any part or portion thereof by way of inheritance, sale, purchase, mortgage or, encumbrance howsoever or otherwise; shall lodge their respective claims to the undersigned within 07 (Seven) days from the date of publication of this notice, alongwith supporting documents, failing which the claims, it any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on my clients.

#### Sd/ MR. G. C. TIWAR

Advocate - High Court, Mumbai Ex. Secretary, Andheri Court's Bar Association, Place : Mira Road Date : 03.11.2023 3rd Floor, Andheri (E), Mumbai 400 069

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client SMT. SHAILAJA ANUP JAYAKAR have lost/misplaced Original Share Certificate No.022 dtd.04/04/1959 for Ten fully paid up shares of Rs.50/- each distinctive Nos.1003 to 1012 (both inclusive) issued/transferred by ANANDVIHAR C.H.S. Ltd., 11/A, Jay Sadan 20/A Road, Khar(West), Mumbai-400052 in the name of her husband Late SHRI ANUP HARISCHANDRA JAYAKAR in respect of Flat bearing Flat No.4, 1st floor, Building No.11/A, Jay Sadan Anand Vihar C.H.S. Ltd., 20/A Road, Khar(West), Mumbai-400052. My Client have also applied to ANANDVIHAR C.H.S. Ltd., for issue of duplicate share certificate against lost of above said original share certificate.

Any person/s, Institution/s, Corporate body, Govt. authorities or Company having any right, title or interest of whatever nature by way of mortgage or sale in the above said flat or in the above said original Share Certificate are hereby informed to contact undersigned within 15 days time from the date of publication of this notice failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned and my clients will be free to deal with the above said flat as well as shares/membership in respect thereof as per her wish and my clients will also be free to obtain duplicate share certificate from ANANDVIHAR C.H.S. Ltd..

	Su/-
	SANJAY S. PUSALKAR
	BCOM. L.L.B. Advocate, High Court
	Shop No.A-20, Suyash Shopping Centre,
.2023	NNP Colony, Near Saraswat Bank,
.2023 bai	Goregaon(E), Mumbai-400 065.
Dai	Mob.Nos. 9869305151/8108608600